



STAR EXPORT HOUSE

Corporate Office : 1101,1102, "G" Wing, 11th Floor,
Lotus Corporate Park, Off: Western Express Highway,
Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India.
Tel. No. (Board) : +91 (022) 42977310 / 350
E : orient@orientpressltd.com • W : www.orientpressltd.com
CIN : L22219MH1987PLC042083



September 15, 2020

The General Manager
Corporate Relations Department
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

Scrip Code: 526325

The General Manager
The National Stock Exchange of India
Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Dear Sir(s),


Sub.: Regulation 47(1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 (1)(b) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached please find the scanned copy of the Newspaper release of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020, published in the following newspaper on Sunday, September 13, 2020:

1. Free Press Journal on Sunday, September 13, 2020
2. Navshakti (Marathi) Newspaper on Sunday, September 13, 2020.

Kindly take the same on record.

Thanking you
Yours faithfully
For **ORIENT PRESS LIMITED**


Shubhangi Lohia
Company Secretary & Compliance Officer
Encl: as above



WESTERN RAILWAY-RAJKOT
CONSTRUCTION OF RUB
(ROAD UNDER BRIDGE)

E-Tender Notice No. DYCECRJT-SUNR-RJT-35 Dy. Chief Engineer (Construction), Western Railway, Rajkot for and on behalf of President of Union of India invites E-Tender for following work:
(1) Name of work with its location: Construction of RUB (Road Under Bridge) and its approaches in lieu of various Level Crossings between Daladi - Rajkot section in connection with Surendranagar - Rajkot Doubling Project.
(2) Approx. cost of the work: ₹ 16,99,93,849.31 (3) Earnest Money to be deposited: ₹ 10,00,000.00 (4) Completion Period: 10 (Ten) Months. (5) Date & time for submission of bid and Opening of bid: Submission: 06.10.2020 upto 15:00 hrs. Opening: 06.10.2020 at 15:15 Hrs. (6) Web site particulars: www.ireps.gov.in Notice Board location where complete details of tender can be seen & address of the office: Website: www.ireps.gov.in Office of the Dy. Chief Engineer (Construction), Western Railway, Kothi Compound, Rajkot. Like us on: [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Agreement for Sale dated 06/04/2009 between City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited & Mr. Manohar S. Shinde for the Flat bearing No.01, Ground Floor, Building No.G-06 of Shree Ganesh C.H.S. Ltd., Gharonda, Sector-9, Ghansoli, Navi Mumbai-400701, has been lost/misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing document. On behalf of the client, Mr. Manohar S. Shinde (owner of the mentioned flat), the undersigned advocate hereby invites claims or objections, if any, for the transfer of said flat. In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate along with the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue of lost agreement.

Sd/-
Adv. Deepika Nayak
Off No- 4, Jaysheela Bldg,
2nd Floor, Near Convent Girls High School, Off. Kakasahab Gadgil Marg,
Dadar (w), Mumbai - 400 028
Date: 13/09/2020

EASTERN RAILWAY
ABRIDGED TENDER NOTICE

Abridged Tender Notice No.03WHCONII of 2020-21 (Tender No.03WHCONII of 2020-21) for e-tendering. Open tender notice for e-tendering is invited by Dy. Chief Engineer/Construction, 371 No. New Railway Office, Telkalgat, Howrah-711101 from reputed contractors with sufficient experience, financial capability and having proper and requisite resources and experience for the following works.

Name of Work: Construction of Substructure, Fabrication & erection Grinder of Major Bridges No. 188A (11 x 18.3 meter clear span) (composite girder) with RCC bored cast in situ piles, earthwork in filling, cutting, blanketing at approach of the same bridge & other ancillary works in between Rasulpur & Shaktigarh in connection with the third line between Boinchi and Shaktigarh in Howrah Division in Eastern Railway. **Tender Value (Rs.) :** 18,29,40,268.25; **Earnest Money (Rs.) :** 10,64,700/-; **Date of opening :** 16.10.2020 at 12.30 hrs. Details of tender notice, documents and corrigendum issued from time to time alongwith required eligibility criteria are available at website www.ireps.gov.in. The bidding for the tender is to be submitted through the e-tendering on above website. Manual offers are not allowed against this tender and manual offer if received shall not be accepted and will be summarily rejected.

CON-16/2020-21
Tender Notice is also available at websites: www.indianrailways.gov.in / www.ireps.gov.in

CENTRAL RAILWAY
ANNUAL MAINTENANCE CONTRACT

Name of work : Annual maintenance contract for protection schemes Control and Relay panels in 25 KV TSS/SPSSP of Kuria and Panvel district of Mumbai Division. **Approx. Value :** ₹ 1,68,60,630.82; **EMD :** ₹ 2,34,300/-; **Cost of Tender Form :** ₹ 5,000/-; **Completion Period :** 24 months; **Validity of offer :** 60 days. **I) Tender closing date & time of aforesaid tender:** Upto 11:00 hours of 05.10.2020 and will be opened after 11:00 hrs. **II) The prospective bidders** are requested to visit the website www.ireps.gov.in for details of tenders & corrigendum, if any. **III) Tenderer** may participate in above e-tendering electronically through website www.ireps.gov.in in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. **IV) Tender** document cost & EMD will be accepted through net banking or payment gateway only. **V) For further enquiry** may contact: Senior Divisional Electrical Engineer (Traction Distribution), Mumbai CSMT-400001 on phone- 022-22612355. Complete details of tenders are available at the website "www.ireps.gov.in". The complete details of tenders are also available in the "Notice Board" of the Senior Divisional Electrical Engineer (Traction Distribution), Mumbai CSMT-400001. **Open e-tender notice No. :** BB.LD.583.P.Rev19/09.Cont/R2 of 10.09.2020

Dial 139 for any Rail-related enquiry

CENTRAL RAILWAY
MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT
E-PROCUREMENT AT NOTICE No. E-30/2020, Dt. 10-09-2020

Description	Quantity	TOD
Set of Roller Bearing	160 Sets	29.09.2020
Set of Most Change Items	20 Sets	03.10.2020
Set of Overhauling Kit	95 Sets	03.10.2020
Set of Contacts	217 Sets	09.10.2020
AOH/OH/POH Kit	115 Sets	12.10.2020
Thin walled electron flexible elastomeric cable	9733Mtr	12.10.2020
VRLA battery 2volt/200Ah capacity	41 Sets	12.10.2020
Electric point machine	94 Nos	14.10.2020
Standard Inner Races	460 Nos	16.10.2020
PTFE Short Neutral Section Complete Assembly	4 Set	19.10.2020
Thin walled electron beam irradiated flexible cable	6150 Mtrs	26.10.2020
Carbon brush for ..HS-1050 ER/HS-15250A	13038 Nos	26.10.2020

Regarding detail notice & Tender Conditions please visit www.ireps.gov.in
PRINCIPAL CHIEF MATERIALS MANAGER
Dial 139 for any Rail-related enquiry | All India Security Helpline 182

WESTERN RAILWAY
E-PROCUREMENT TENDER NOTICE No.S/20/2020 Date 10.09.2020

S.N.	Short Description of items	Quantity	T.O.D.
557	Key for Brake Shoe	25780 Nos.	25.09.2020
558	Bed Side Locker/Clinical Cabinets	300 Nos.	28.09.2020
559	Two Central Station High End Bed Side Multiparameter Monitor	1 No.	28.09.2020
560	High Frequency 15KW X-Ray Machine	1 No.	30.09.2020
561	C.R.System	1 No.	30.09.2020
562	Oil Machinery/General Purpose	295 K.Ltrs.	05.10.2020
563	Cut off Angle Cock	4802 Nos.	06.10.2020
564	10" Brake Cylinder	65 Nos.	07.10.2020
565	Set of brake valve	80 Sets	08.10.2020
566	POH Kit	1389 Sets	08.10.2020
567	SKVA, 415/190V, 3 Phase, Dry Type Natural Air Cooled Power	504 Nos.	09.10.2020
568	Lower Rubber Washer	9978 Nos.	09.10.2020
569	Set of Lock Nut F.S.	162 Sets	10.10.2020
570	Reverser J1 and J2	16 Sets	12.10.2020
571	Tapper Roller Bearing Unit	99 Nos.	12.11.2020
572	Metallised carbon strips	448 Nos.	30.11.2020

Reverse Auction

11	Copper Catemary Wire(19/2,10mm)65 Sq.mm	232000 Mtrs.	07.10.2020
12	Hard Drawn Grooved Copper Contact Wire Jointless, 107Sq.mm.	90500 Mtrs.	09.10.2020

CORRIGENDUM : Please visit www.ireps.gov.in for corrigendum issued to following tender Sr.No.459 of Tender Notice No. S/17/2020 Dt.20.08.2020 (Thin walled E. Beam cable of various sizes)

Regarding detailed notice EMD, Purchase restrictions and detailed tender conditions, please visit website www.ireps.gov.in and www.wr.indianrailways.gov.in.

For Principal Chief Materials Manager
Like us on: [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly) • Follow us on: twitter.com/WesternRly

BALMER LAWRIE VAN LEER LIMITED
CIN No: U99999MH1962PLC012424
Regd Office: D-195/2, TTC Indl Area, MIDC Turbhe, Navi Mumbai, MH 400705 IN.
Website: Tel.: +91 22 67306404 Email: investors@blvlindia.com

NOTICE OF THE 60th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE
Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Sixtieth (60th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Balmer Lawrie Van Leer Limited ('the Company') will be held on Tuesday, September 29, 2020 at 4.00 p.m. (IST) through two way Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY, without members attending the meeting physically, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 60th AGM along with the Annual Report 2019-20, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with; vide MCA Circulars.

The Annual Report 2019-20 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 60th AGM is available on the website of the Company at www.blvlindia.com. A copy of the same is also available on the website of Central Depository Services Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period:
Commencement of remote e-Voting: From 9.00 a.m. (IST) on Saturday, September 26, 2020
End of remote e-Voting: Upto 5.00 p.m. (IST) on Monday, September 28, 2020

The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 22, 2020 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;

c. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com, may contact on toll free number 1800-225-5333, as provided by CDSL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

d. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2019-20 electronically and to receive login ID and password for remote e-Voting, those Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and those Members holding shares in physical form are requested to update the same with Sharex Dynamics India Private Limited ('Registrar') www.sharexindia.com.

Bank account updating details:

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions:

Physical Holding
Send copy of the following documents to the Registrar, latest by Tuesday, September 15, 2020
a) a signed request letter mentioning your name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be received:
i) Name and Branch of Bank and Bank Account type;
ii) Bank Account Number & type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions;
iii) 11 digit IFSC Code;
a) self-attested scanned copy of cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
c) self-attested scanned copy of the PAN Card; and
d) self-attested scanned copy of any document (such as Aadhar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Demat Holding
Members holding shares in demat form are requested to update their bank account details with their respective DPs.

In case of any queries / grievances connected with remote e-Voting, you may refer to the Frequently Asked Questions and e-Voting user manual for Members available at the 'Downloads' Section of www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatal Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43

Book Closure and Dividend:

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 23, 2020 to Tuesday, September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of 60th AGM. Upon declaration of Dividend by members for the Financial Year 2019-20, the same shall be paid within 30 days of declaration to those Shareholders holding shares on September 22, 2020 (End of Day).

For Balmer Lawrie Van Leer Limited
Sd/-
Nillesh Shirke

Date: September 11, 2020
Place: Mumbai

FUTURISTIC SECURITIES LIMITED
CIN: L65990MH1971PLC015137
Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai - 400 016
Tel: 022 24476800 Fax: 022 24476999
Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in
website: www.futuristicsecurities.com

NOTICE

Notice is hereby given that the 49th Annual General Meeting of the Company (AGM) will be held at 301/302, Ashford Chambers (City Light Cinema Building), Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai 400 016 on Wednesday, September 30, 2020 at 4.00 p.m. to transact the businesses as per the Notice annexed to the Annual Report to be sent to the Members of the Company. The said Notice along with proxy form, attendance sheet and annual report has been dispatched to all the members on their registered address on September 5, 2020.

A member entitled to attend and vote at meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need not be a member of the Company. Proxies, in order to be effective, should be deposited at the registered office of the Company, duly completed and signed, not less than 48 hours before the commencement of the meeting.

Book Closure: Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2020 to September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of forthcoming AGM.

E-Voting: In compliance of the Section 108 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide remote e-voting facility provided by the CDSL to its members to cast their vote electronically on the resolutions set out in the Notice of the AGM.

The voting period begins on September 27, 2020 at 9.00 a.m. and ends on September 29, 2020 at 5.00 p.m. During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. September 23, 2020 may cast their vote electronically.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member after the dispatch of the AGM Notice and holds shares as on cut-off date, may obtain their login details by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com/karlekar@unsec.in.

The members who will be attending the AGM and who have not cast their vote through e-voting shall be able to exercise their voting right at AGM. The facility for voting through poll paper shall be made available at the venue of AGM. The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote at the AGM.

M/s. Roy Jacob & Co, Practicing Company Secretaries (COP No.:8220) has been appointed as scrutinerizer for overseeing/conducting the remote e-voting and voting process in a fair and transparent manner. The result of the e-voting/voting at the AGM shall be submit to stock exchange not later than forty eight hours from the conclusion of AGM. The results alongwith with the scrutinerizer's report shall be placed on Company's website and communicated to BSE Limited.

By order of the Board
For FUTURISTIC SECURITIES LIMITED
Sd/-
Pradeep Jatwala
Director
DIN: 00053991

Date: September 12, 2020
Place: Mumbai

Orient press limited
CIN-L22219MH1987PLC042083
Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra)
Website: www.orientpressltd.com
Email: share@orientpressltd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020
(₹ in Lacs, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	2,402.32	4,213.47	4,208.13	16,731.73
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(422.37)	2.58	(166.35)	(131.47)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(422.37)	2.58	(166.35)	(131.47)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(398.56)	(0.14)	(159.77)	(140.36)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(395.62)	2.15	(165.01)	(143.80)
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	6,917.81
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) *				
	(a) Basic	(3.99)	0.00	(1.60)	(1.40)
	(b) Diluted	(3.99)	0.00	(1.60)	(1.40)
	* Not annualised				

Notes:-
(1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com.
(2) The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th September, 2020.
(3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
(4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable.

On behalf of the Board of Directors
For Orient Press Limited
Sd/-
R.V. Maheshwari
Chairman & Managing Director
DIN : 00250378

Date : September 12, 2020
Place : Mumbai

GIC HOUSING FINANCE LTD.
YOUR ROAD TO A DREAM HOME
CIN NO. L65922MH1989PLC054583
Regd. Office : 6th Floor, National Insurance Bldg., 14, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020. www.gichfindia.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020
(₹ in Lakh)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
		30-Jun-2020	31-Mar-2020	30-Jun-2019	31-Mar-20
		(Reviewed)	(Audited)	(Reviewed)	(Audited)
1	Revenue from operations				
	(i) Interest Income	30,537	31,262	30,944	124,436
	(ii) Fees and Commission Income	41	49	68	309
	(iii) Other Operating Income	28	-	-	-
	Total Revenue from operations	30,606	31,311	31,012	124,745
	Other Income	22	397	166	746
	Total Income	30,628	31,708	31,178	125,491
2	Expenses				
	(i) Finance Cost	22,228	22,903	24,208	94,538
	(ii) Net Loss on derecognition of Financial Instruments	10	12	22	82
	(iii) Impairment of Financial Instruments, including write-off	13,543	1,708	2,907	9,970
	(iv) Employee Benefits Expenses	1,067	1,366	902	4,253
	(v) Depreciation & Amortisation	107	391	69	613
	(vi) Other Expenses	1,442	1,036	1,151	4,808
	Total Expenses	38,397	27,416	29,259	114,264
3	Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)	(7,769)	4,292	1,919	11,227
4	Exceptional items	-	-	-	-
5	Profit / (Loss) before tax (3-4)	(7,769)	4,292	1,919	11,227
6	Tax expense				
	(i) Current Tax	1,135	685	1,395	3,800
	(ii) Deferred tax (Net)	(3,333)	463	(970)	2,364
	(iii) Tax of Earlier Period (Net)	-	502	-	502
7	Net Profit / (Loss) for the period (5-6)	(5,571)	2,642	1,494	4,561
8	Other comprehensive income / (Loss)				
	A. Items that will not be reclassified to profit or loss				
	(i) Remeasurement Gain / (Loss) on defined benefit plan	(29)	(59)	(19)	(117)
	(ii) Net Gain / (Loss) on equity instrument designated at FVOCI	(2)	10	19	8
	(iii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	8	12	(7)	27
	B. Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-
	Total other comprehensive income / (Loss) (A+B)	(23)	(37)	(7)	(82)
9	Total Comprehensive Income / (Loss) (7+8)	(5,594)	2,605	1,487	4,479
10	Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10/-)	5,385	5,385	5,385	5,385
11	Reserves as at 31st March	-	-	-	120,921
12	Earning Per Share (EPS) on Face Value ₹ 10/-				
	Basic and Diluted Earning Per Share (Face value ₹ 10/-) (The EPS for the period is not annualised)	(10.35)	4.91	2.77	8.47

Notes :
1 The financial results have been prepared in accordance with Ind AS, notified under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India.
2 Novel coronavirus (COVID-19) as a pandemic is causing disruptions in several social and economic structure. Government of India had announced a lockdown starting from March 25, 2020 and due to which various State Government in several parts of the country had imposed restrictions and there continues to be significant restrictions placed on activities which has impacted businesses across all sectors.
As regards future, there remains a high level of uncertainty about the duration and impact of the pandemic both on human life and businesses and the time required for life and business operations to normalise. In view of the aforesaid, it is not possible for the Company to assess at this juncture, the extent to which the COVID-19 pandemic will impact the results of Company's business and financials in future, as the same will be dependent on future developments, which at present are extremely uncertain.
In accordance with the RBI guidelines relating to COVID-19 Regulatory Package dated March 27, 2020, & April 17, 2020, the Company has offered moratorium on the payment of installments falling due between March 1, 2020 and August 31, 2020 to borrowers. The moratorium period, has been excluded from the number of days past-dues for the purpose of asset classifications under Regulatory Income Recognition and Asset Classification norms

